



कुळगांव बदलापूर नगरपरिषद



बदलापूर पूर्व व नगरपालिका क्षेत्र, वरील मजले, जादवी विभागाने देलेल्या नकाशाचे क्षेत्र (पूर्व) कुळगांव, ११२-५११५-०३, ता. अंबरनाथ जि. ठाणे.
ईमेल: coud.kulgaonbadalapur@maharashtra.gov.in. वेबसाईट: http://kbmc.gov.in

Appendix D - 1

जाचक क्र./कु.ब.न.प./नरसि/बा.प./ ८३५४ /२०१८-२०१९ युनिक क्र. ४७० दिनांक: १८/०८/२०१८
प्रति,

मे.श्री साई कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार श्रीमती. जयश्री अशोक खात्री व इतर एक
यांचे कु.म.प.धारक श्री.अनिल जगन्नाथ तिवारी व इतर दोन ,मे.श्रीकृष्णा होम्स तर्फे भागीदार
द्वारा श्री.आर.के.खांबायत,अभियंता, बदलापूर

विषय : . महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५

स.नं.१५ हि.नं.१ (प्लॉट नं.३), मीजे शिरगांव, ता.अंबरनाथ, येथे बांधकाम करण्याच्या मंजूरी बाबत

संदर्भ : आपला दि. ५/४/२०१८ रोजीचा श्री.आर.के.खांबायत,अभियंता,बदलापूर, यांचे मार्फत सादर
केलेला अर्ज क्र.५७६४

वरील संदर्भाधीन अर्जांमध्ये विषयांकित स.नं.१५ हि.नं.१ (प्लॉट नं.३), मीजे शिरगांव, ता.अंबरनाथ. मध्ये. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ व महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ चे कलम १८९ अन्वये बांधकाम परवानगीकरीता अर्ज या कार्यालयास प्राप्त झाला आहे. सदर जागा मंजूर विकास योजना कुळगांव बदलापूर प्रमाणे निवासी भागात समाविष्ट असून, सदर जागा विद्यमान १५.० मी.रूंद रस्त्यावर दर्शनी आहे. सदर स.नं.१५/१ चे एकंदर क्षेत्र हे प्रस्तावित विकास योजना रस्त्याने उपविभागीत होत आहे. व त्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक उपविभागीणीस अनुसरून विषयांकित भूखंडावरील प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे.

सद्य, विषयांकित प्रकरणातील ३५०२.०० चौ.मी. भूखंडामध्ये प्रोत्साहन्यत्मक नियमावलीच्या तस्तुदीनुसार एकूण अनुज्ञेय क्षेत्र ७४७२.६० चौ.मी. पैकी ७४६७.०१ चौ.मी. नियोजित बांधकाम क्षेत्र प्रस्तावित करून बांधकाम करण्यासाठी केलेल्या दि.२३/४/२०१८ च्या अर्जास अनुसरून पुढील शर्तीस अधिन राहून तुमच्या मालकीच्या जागेत,विंग ए च्या तळ + सोळा मजले इमारत निवासी / वाणिज्य वापरासाठी तसेच विंग बी तळ + चार मजले वाणिज्य वापरासाठी व वाहे. भिंतीच्या बांधकामाबाबत,बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.


-:अटी:-

१. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १५१(३) नुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रदान केलेल्या विकास नियंत्रण व जमिन वापर या बाबतचे अधिकारांस अधीन राहून ही परवानगी देण्यात येत आहे.
२. नकाशात दाखविल्याप्रमाणे नियोजित इमारतीचा वापर निवासी वापरासाठी /वाणिज्यसाठी करावा व बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे असावे.
३. प्रस्तावित विकास योजना रस्त्यावरील क्षेत्र नगरपरिषदेला हस्तांतरीत करण्याची व त्याबाबत ७/१२ अभिलेख दुरुस्त करून देण्याची जबाबदारी आवेदकाची राहिल. त्याशिवाय उक्त जागेवर बांधकामास सुरुवात करण्यात येऊ नये.
४. स्थळदर्शक नकाशावर दर्शविल्याप्रमाणे नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची सामासिक अंतरे प्रत्यक्षात जागेवर असली पाहिजेत व त्यावरील जागा कायम खुली ठेवावी. या सामासिक अंतरात सेंटिक टँक चे बांधकाम करावयाचे झाल्यास, सदर सेंटिक टँक चा स्लॅब सभोवतालच्या फ्लोरींगशी एकपातळी असावा जेणेकरून वाहतूक व्यवस्थेला बाधा होणार नाही. कोणत्याही बांधकामामुळे तळमजल्याची सामासिक अंतरे कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
५. सेंटबॅक नियमांच्या अंमलबजावणीसाठी मोफली केलेली / सोडण्यात आलेली जागा ही सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल.
६. ही बांधकाम परवानगी / प्रारंभ प्रमाणपत्र दिलेल्या तारखेपासून एक वर्ष पर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी परवानगीचे नूतनीकरण मुदत संपणे आधी करणे आवश्यक राहिल. अशाप्रकारचे नूतनीकरण फक्त तीन वर्ष करता येईल. वैध मुदतीत बांधकाम सुरु करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किया नवीन परवानगी घेतांना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांचा व नियोजित विकास आराखड्याच्या अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
७. महसूल व वन विभाग,महाराष्ट्र शासन, यांचेकडील दि.५ जानेवारी २०१७ चे अध्यादेश क्र.२ मधील लागू असलेल्या आदेशांचे पालन करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
८. बांधकाम चालू करण्यापूर्वी नगर भूमापन अधिकारी / भूमी अभिलेख खात्याकडून जागेची आखणी करून घेण्यात यावी आणि तसा दाखला नगरपरिषदेकडे सादर केल्यानंतर बांधकाम सुरु करावे.
९. मंजूर नकाशाबाबत जागेवर प्रारंभ प्रमाण पत्राचा क्रमांक/दिनांक आणि इतर माहिती लिहून फलक लावावा.
- १०.भूखंडाचे क्षेत्रफळत व हद्दीमध्ये फरक आढळल्यास सुधारीत परवानगी घेणे बंधनकारक राहिल.तसेच प्रकरणी प्रस्तावासोबत आपण सादर केलेल्या कागदपत्रांवरून जागेची मालकी निश्चित केलेली आहे, त्यामुळे जागेच्या मालकी


- हक्काबाबत / वहीपाटीबाबत वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विकासकर्ता / कु.मु. प. या मालक यांची राहिल.
११. कुलभुक्ताधार पत्र धारक / भाडेकरू / माझेभासक / मूल मालक यांच्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वास्तुशिल्पकार / विकासकर्ता यांचेवर राहिल.
 १२. कुल कायदयांची अभिन असाव्यास टेनन्सी अँड कलम ५३ प्रमाणे मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांची मंजूरी घेतल्याशिवाय बांधकाम करू नये.
 १३. प्रस्तावा सोबत सादर केलेले ५/१२ उतारे, फेरफार उतारे, भोजणी नकाशा, कुलभुक्ताधार पत्राच्या आधारे सदर बांधकाम परवानगी देण्यात आलेली असून ती बनावट किंवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास ही बांधकाम परवानगी संपुष्टात येईल.
 १४. बांधकाम सुरू करण्यापूर्वी इमारतीच्या पाया उखननासाठी आवश्यक असलेल्या गीण खनिजाचे स्वामित्वधन जिल्हाधिकारी कार्यालयात भरले असल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
 १५. जागेत जुने भाडेकरू असल्यास त्याच्या बाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यामध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निवारण मालकाने करणे आवश्यक राहिल व त्याबाबतील नगरपरिषद जबाबदार राहणार नाही.
 १६. मंजूर नकाशानुसार बांधकाम न करणे तसेच प्रचलित विकास नियमावलीनुसार आवश्यक त्या परवानगा न घेता बांधकाम / वापर करणे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाचे कलम ५२ अनुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे मंजूर बांधकाम परवानगीच्या विपरीत बांधकाम करण्यापूर्वी अथवा मंजूर परवानगीच्या अनुषंगाने बांधकामात फेरफार करण्यापूर्वी सुधारीत बांधकाम परवानगी घेणे आवश्यक राहिल.
 १७. बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि घालून दिलेल्या अटी प्रमाणे करावे. जांब्यापर्यंत बांधकाम झाल्यानंतर मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केल्या बाबतचे वास्तुशिल्पकाराचे प्रमाणपत्र नगरपरिषदेस सादर करण्यात यावे त्यानंतरच पुढील बांधकाम सुरू करावे.
 १८. बांधकाम घालू करण्यापूर्वी (५) दिवस आधी नगरपरिषद कार्यालयास लेखी कळविण्यात यावे व ही परवानगी आपल्या मालकीच्या कळवारीत जमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.
 १९. विचाराधिन जागेवरील बांधकाम करताना आय एस १२९२०-१९९३ भूकंपरोधक आर.सी.सी. डीझाईननुसार बांधकाम घटकाचे नियोजन अहतांप्राप्त नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून करून घेणे आवश्यक असून त्यांचे देखरेखीखाली निघोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अर्जादार/विकासकर्ता यांचेवर बांधकामाक राहिल. इमारतीच्या बांधकाम सुरक्षिततेची (Structural Safety) जबाबदारी सर्वस्वी आपल्या स्थापत्य-विशारद / स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेवर राहिल.
 २०. सोडपाण्याचे व पागोळ्याचे पाणी नगरपरिषदेच्या गटारीस स्वच्छरचने नगरपरिषद अभियंता यांचे पसंतीप्रमाणे सोडवावे लागेल सोडपाण्याच्या बाबतीत आरोग्य द्यात्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय वापर परवाना देण्यात येणार नाही.
 २१. सदर प्रकल्पातील घनकचऱ्याची फ्लेव्हाट सुरक्षितपणे लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था विकासकर्ता / सहकारी गृहनिर्माण संस्थेनी स्वतःच्या जबाबदारीवर करणे आवश्यक राहिल. घनकचरा व्यवस्थापनासाठी ओला कचरा/ सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवण्याची जबाबदारी विकासकर्ता / सहकारी गृहनिर्माण संस्थेची राहिल.
 २२. नवीन इमारतीस मंजूर नकाशे प्रमाणे सेप्टिक टँक पाहिजे व संडास भविष्य काळात जवळच्या मलनिःसारण नलिकेस स्वच्छरचने नगरपरिषद अभियंता यांचे परवानगीने जोडणे आवश्यक राहिल.
 २३. उच्च जमीनीवर विकास करताना जागेवरील भूपृष्ठ रचनेत अनावश्यक बदल करू नये व सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो रुकईतल परवानगी शिवाय बळवू अथवा बंद करू नये.
 २४. बांधकाम परवानगी निघोजित रस्त्याप्रमाणे दिली असल्यास त्या रस्त्याचे काम नगरपरिषदेच्या सोयीप्रमाणे व प्राधान्यतेप्रमाणे केले जाईल तसा रस्ता होईपावेतो इमारतीकडे जाण्यावेण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल.
 २५. नागरी जमीन क्रमांक धारणा अधिनियम १९७६ मधील तरतुदी प्रमाणे जागा बांधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलेवर राहिल.
 २६. जागेतून किंवा जागे जवळून अतिदाब विद्युतवाहिनी जात असल्यास बांधकाम करण्यापूर्वी संबंधित खात्याकडून ना हरकत दाखला घेतला पाहिजे. तसेच अशा विद्युतवाहिनीपासून सुरक्षित अंतर ठेवले जाईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी विकासकर्ता राहिल.
 २७. जागा महामार्ग किंवा रेल्वे मार्गास सन्मुख लागून किंवा जवळ असल्यास संबंधित खात्याकडून बांधकाम करण्यापूर्वी नाहरकत दाखला घेतला पाहिजे.
 २८. बांधकामाच्या सभोवताली सोडलेल्या खुल्या जागेत कमीत कमी १) अशोक २) गुलमोहर ३) निलगिरी ४) करंज ५) आंबा इ.पैकी एकूण दहा झाडे लावून त्यांची जोपासना केली पाहिजे तसेच सव्या अस्तित्वात असलेली झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घेणे बांधकामाक आहे.
 २९. ५०० चौ.मी.वरील भूखंडास नैसर्गिक पावसाळी पाण्याचा पुनर्वापर करणेसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rain water harvesting) ची यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच रुफ टॉपचे पावसाळी पाणी जमिनीमध्ये जिरले अशा पद्धतीने सव्हा घेवून पाईप व्यवस्था करणेत यावी. जेणेकरून पावसाचे पाणी वाहून वाया जाणार नाही व ते जमिनीमध्ये मुलेल. बांधकाम पूर्णतेचा दाखला सादर करतेवेळी सदर योजना राखिल्या बाबत त्याचे फोटो व ज्या अभियंता (एजन्सी) मार्फत ही योजना तयार करण्यात आली आहे त्याचेकडील, योजना सुस्थितीत असलेबाबत प्रमाणपत्र जोडावे त्याशिवाय बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. सदर यंत्रणा भविष्यात निष्कीय किंवा निकामी झाल्यास, इमारतीच्या प्रत्येक १०० चौ.मी. बांधकाम क्षेत्रासाठी रु.१०००/- प्रतीवर्ष प्रमाणे दंड होऊ शकतो.

२०. नियोजित इमारतीस सौरऊर्जा जलउष्मीकरण यंत्रणा (Solar Water Heating System) बसविणेत यावी. गरम पाण्याची आवश्यकता असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी तापरोधी पाईपद्वारे पुरवठा होईल याची दक्षता विकासकाने घ्यावी. तसेच इमारतीतील सार्वजनिक उपयोगाखालील जागांमध्ये शक्यतो सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्यात यावेत.
२१. इमारतीसाठी बसविली जाणारी लिफ्ट हि ISI मार्क असलेली दर्जेदार व नामांकित कंपनीची असावी. लिफ्टच्या सुरक्षिततेच्या संदर्भात संबंधित सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घ्यावी. तसेच तीची भविष्यात वेळोवेळी सुरक्षिततेचे दृष्टीने तपासणी करण्यात यावी.
२२. सदर इमारत बांधकामामुळे काही वृक्ष बाधित होत असल्यास वृक्ष अधिकारी यांचा विहीत पद्धतीने परवाना प्राप्त करून त्यांचे आदेशाप्रमाणेच वृक्षतोहीनंतर इमारत बांधकाम हाती घेणेची कार्यवाही करावी.
२३. बांधकाम साहित्यात फ्लाय अॅश विटा व फ्लाय अॅश आधारीत साहित्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहिल. याबाबत वास्तुविशारदचे प्रमाणपत्र सादर न केल्यास इमारतीत भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
२४. बांधकाम पूर्ण झाल्यावर पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन मिळण्याकरिता नगरपरिषदेवर जबाबदारी राहणार नाही किंवा पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषद हमी घेणार नाही. तसेच बांधकाम करण्यासाठी पिण्याचे पाणी अजिबात वापरू नये.
२५. बांधकाम पूर्णतेचा दाखला / वापर परवानगी घेतल्याशिवाय इमारतीचा वापर करू नये त्यासाठी जागेवर ज्याप्रमाणे बांधकाम पूर्ण झाले आहे त्याचा नकाशा वास्तुशिल्पकार व स्वायत्त विशारद यांच्यामार्फत विकास नियंत्रण नियमावलीतील अपेक्षित- एच मध्ये आवेदकाने पूर्ण झालेल्या बांधकामाच्या पाच प्रतीसह व इतर आवश्यक कागद पत्रासह सादर करण्यात यावा. वापर प्रमाणपत्राशिवाय इमारतीचा वापर सुरू केल्यास संपूर्ण इमारत अनाधिकृत ठरविली जाईल.
२६. बांधकामाचे मटेरीयल रक्यावर टाकावयाचे झाल्यास बांधकाम द्याव्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल त्याकरिता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (व वंदे झाल्यास त्या रकमेसहीत) भरवी लागेल. बांधकामाच्या वेळी निरुपयोगी माल (मटेरीयल) नगरपरिषद समेल त्या ठिकाणी स्वयंचर्चने पाहून टाकला पाहिजे.
२७. बांधकाम सुरू करण्यापूर्वी संचालक, अग्निशमन सेवा, यांचा ना हरकत दाखला घेणे आपणांवर बंधनकारक राहिल. प्रत्येक मजला व प्रत्येक विंग मध्ये फायर एक्स्टिंग्विशर बसवावे.
२८. मोफा कायदानुसार मा. सुप्रिम कोर्ट निर्णयानुसार स्टिक्ट विकता येणार नाही. तसेच सदनिका विकताना मोफा कायदानुसार कार्पेट क्षेत्रावर विक्री करण्यात यावी. व सुधारीत बांधकाम परवानगी घेताना इमारतीमध्ये राहणारे सदनिकाधारक किंवा सोसायटी यांचा ना-हरकत दाखला आवश्यक राहिल.
२९. स्टिक्टची कमाल उंची नियमानुसार असावी व ती चव्हाजूने खुली असावी व ती कोणत्याही परिस्थितीत बंदीस्त करू नये.
३०. बांधकाम नकाशात सिव्हील बाहेर/ बाल्कनीलगत दाखविलेले आर्किटेक्चरल प्रोजेक्शन/ कॉर्निस/इलेवेशनल प्रोजेक्शन हे कोणत्याही परिस्थितीत रेलिंग किंवा पॅरापेट वॉल ने बंदीस्त करू नये अथवा वापरत आणण्यायोग्य करू नये. अन्यथा भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार नाही व सदरचे क्षेत्र बांधकाम क्षेत्रात गणले जाईल.
३१. सदर जागेस माथेरान इको सॅसेटिव्ह तसेच महामाष्ट्र खाजगी वने (संपादन) अधिनियम १९७५ चे कलम २२ अ व ६ च्या तरतुदी लागू झाल्यास सदरची बांधकाम परवानगी रद्द समजण्यात येईल.
३२. स्टॅप पेपरवर स्टॅप नं. SX ३६६५७७ दि. २३/३/२०१८ रोजी बंधपत्र लिहून दिल्याप्रमाणे मूळ जमिन मालकास ते बंधनकारक राहिल. त्यास नगरपालिका जबाबदार राहणार नाही.
३३. कामगार विभागाने निर्गमित केलेल्या निधम/परिपत्रक/प्रचलित आदेश यांची जमिन मालक/विकासक यांनी पूर्तता करणे बंधनकारक राहिल. बांधकाम करताना कामगारांच्या व लगतच्या यहीवाटदारांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी संबंधित विकासक यांची राहिल.
३४. सांडपाण्यावर प्रक्रिया करून व शुद्धीकरण करून पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प करणे बंधनकारक राहिल.
३५. जलतरण तलाव निर्माण केले जात असेल किंवा भविष्यात निर्माण केल्यास प्रशिक्षित जीव रक्षक नेमणे बंधनकारक राहिल.
३६. गटाराचे व पायसाच्या पाण्याचा निचरा होणेकरिता नगरपरिषदेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत व भूखंडासमोरील रस्ता पक्क्या स्वरूपात गटारासह तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.
३७. इमारतीच्या टॉपलेटमध्ये लो वॉल्यूम फॅनस सिस्टमचा वापर करण्यात यावा.
३८. सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पुर्वीचा परवाना असेल तर तो या द्वारे रद्द झाला असो समजावे.
३९. आजूबाजूच्या भूधारकांचे सुविधाधिकार बाधित होऊ नयेत.
४०. बांधकाम दर्शविलेल्या वाणिज्यिक क्षेत्र (Commercial Area) मध्ये कोणताही वाणिज्यिक वापर सुरू करण्यापूर्वी या कार्यालयाची लेखी परवानगी घेण्यात यावी.

संबंधित मंजूर नकाशाच्या तीन प्रती पाठविण्यात येत आहेत.


सहाय्यक नगर रचनाकार,
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद,
कुळगांव.




मुख्य अधिकारी तथा नियोजन प्राधिकारी,
कुळगांव-बदलापूर नगरपरिषद,
कुळगांव.